

February 18, 2022

The Manager DCS - CRD BSE Limited

Phiroze Jeejeeboy Towers

Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Fax No.: 22722037/39/41/61/3121/3719

BSE Scrip Code: 539056

The Manager
Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E)

Mumbai- 400 051 Fax No.: 26598237/38

NSE Scrip Symbol: IMAGICAA

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Notice of Postal Ballot

Please find enclosed herewith the newspaper publication for completion of dispatch of the Notice of Postal Ballot (in electronic form) on February 18, 2022.

We request you to take note of the same.

Thanking you. Yours faithfully,

For Imagicaaworld Entertainment Limited (formerly known as Adlabs Entertainment Limited)

Mayuresh Kore

Chief Financial Officer

Encl: Publication in Newspaper of Notice of Postal Ballot.

GRAVISS HOSPITALITY LIMITED

GRAVISS Regd. Off.: Dairy Tops, Plot No. J-177, MIDC, Bhosari, Pune - 411 026

Tel. no.: 022-3068 1115/1118 Website: www.gravisshospitality.com; Email: investors.relations@gravissgroup.com

PUBLIC NOTICE

Members of the Company are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 22 and 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 ("Rules") relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs "herein after refers as 'MCA Circulars'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings (SS-2), the Company seeks approval of the members by way of Postal Ballot through e-voting process only, in respect of the Special business as set out in the Postal Ballot Notice dated 14th February, 2022 (along with the Explanatory statement thereto as required under the provisions of section 102 read with section 110 of the Act and other annexures) ('herein after referred as Notice').

In accordance with the MCA circulars the Company has completed the dispatch of Notice on Thursday, 17th February, 2022 to all the Members names appear in the Company's Register of Members/ list of beneficial owners at the closure of the business hours on Friday 11th February, 2022(Cut-off date), electronically through e-mail on the e-mail addresses that are registered with the Company or with Depositories/ Depository Participants.

The notice is displayed on the website of the Company www.gravisshospitality.com and also the website of Link Intime India Private Limited, https://instavote.linkintime.co.in No physical copy of the notice has been sent to members and the communication of assent/ dissent of Members will take place only through e-voting facility. In this regard the Members are hereby notified that: a) The business to be transacted through Postal Ballot shall be

transacted by e-voting only as provided in the Act read with related Rules, MCA circulars thereto and Listing Regulations as amended b) Voting rights of the Members has been reckoned as on Friday

11th February, 2022, which is the Cut-off date and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.

In compliance of provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Act read with (i) Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended; and Regulation 44 of the Listing Regulations, The Company has engaged services of Link Intime India Private Limited for providing e-voting facility to all its Members. The procedure for e-voting is given in the notes forming part of the Postal Ballot Notice.

E-voting would commence on Monday 21st February, 2022 at 09:00 A.M. (IST) and would end on Tuesday, 22nd March, 2022 at 05:00 P.M (IST). The e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

For e-voting instructions Members may go through the instructions given in the Notice and in case of any queries or grievances relating to e-voting. Members may Contact to Mr. Allwyn Nadar, Link IntimeIndia Private Limited at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or call on Tel: 022-49186175.or send an email to instameet@linkintime.co.in

Members who have not registered their e-mail address (including Members holding shares in physical form) with the Company Depository Participants, as the case may be, are requested to 1 Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company (investors.relations@gravissgroup.com) /RTA (rnt. helpdesk@linkintime.co.in) email id. 2. Demat shareholders -. please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company (investors.relations@gravissgroup.com) RTA (rnt.helpdesk@linkintime.co.in) email id.

The Company has appointed M/s. Martinho Ferrao & Associates. Practicing Company Secretaries, for conducting the e-voting process in fair and transparent manner.

The result of the Postal Ballot will be announced on or before Thursday, 24th March, 2022, at the Registered Office of the Company and shall be placed on the website of the Company, www.gravisshospitality.com and on the website of Link Intime India Private Limited, https://instavote.linkintime.co.in/ and shall also be communicated to the BSE Limited where shares of the Company are listed. For Graviss Hospitality Limited

Place: Mumbai Date: February 18, 2022

RomilRatra **CEO & Whole Time Director** DIN: 06948396

RateGain®

RATEGAIN TRAVEL TECHNOLOGIES LIMITED (Formerly known as RateGain Travel Technologies Private Limited) CIN: L72900DL2012PLC244966

Registered Office: M-140, Greater Kailash Part-II, New Delhi -110048 Telephone: 011 - +91 120 5057 000; E-mail: compliance@rategain.com

Website: www.rategain.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively 'Act'), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings as issued by the Institute of Company Secretaries of India and in accordance with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/ conducting postal ballot process through remote e-voting vide General Circular No.14/2020 dated April 8, 2020 read with General Circular Nos.17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23 2021 and 20/2021 dated December 08, 2021 ("MCA Circulars") and any other applicable laws, rules and regulations, if any, approval of members of RateGain Travel Technologies Limited ('the Company') is sought through Postal Ballot only by way of electronic means ("remote e-voting"), in relation to the following Special Resolution(s) as set out in the Posta Ballot Notice dated February 11, 2022("Notice")

 Approval of the 'RateGain - Stock Appreciation Rights (SAR) Scheme, 2022' 2. Approval for grant of Stock Appreciation Rights (SAR) units to the employees of Group

Company including Subsidiary or its Associate Company, in India or outside India, under RateGain - Stock Appreciation Rights (SAR) Scheme, 2022 The detailed explanatory statement under Sections 102, 110 and other applicable provisions

Sweat Equity) Regulations, 2021, setting out material facts concerning the resolutions, forms This Notice along with the explanatory statement is available on the Company's website a www.rategain.com, websites of the Stock Exchanges that is, BSE Limited and NSE a

www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL

All the Members are hereby informed that:

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice through e-mails to the

members on Thursday, February 17, 2022.

The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remote e-voting facility is Friday, February 11, 2022. The members whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on the Cut-off date should treat the notice for information purposes only.

In compliance with requirements of the MCA Circulars, physical copy of the Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business reply envelope have not been sent to the members for this postal ballot. Members may also note that in compliance with the above MCA Circulars, the communication of assent/ dissent of the members on the resolution proposed in this notice will only take place through the remote e-voting system Members who have not registered their e-mail address are requested to register the

(a) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail id with the Company are requested to register/update their email id with Kfin Technologies Private Limited by sending duly signed request letter at einward.ris@kfintech.com with details of folio number, Name and address of the Member with a self-attested copy of PAN card, and self-attested of Aadhaar or may also send an e-mail to the Company Secretary at compliance@rategain.com.

(b) Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email id with the relevant Depository Participant(s) where they maintain their

and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting

5. Any members who have not received the postal ballot notice may apply to the Company at compliance@rategain.com. 6. The remote e-voting period commences on Friday, February 18, 2022 at 9:00 a.m. and

ends on Saturday, March 19, 2022 at 5:00 p.m. for all the shareholders, whether holding shares in physical form or in demat form. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a

The Company has appointed Mr. Shreyansh Pratap Jain, Company Secretary in whole time practice having (Membership No.: F 8621), as scrutinizer for conducting the entire

8. The results of the Postal Ballot/ e-voting will be declared on or before Tuesday, March 22, 2022 at 5:00 p.m. at the registered office of the Company by the Chairman or any other person authorized by him in that behalf. The results along with scrutinizer's report shall be placed on the website of the Company i.e. www.rategain.com and on the website of the NSDL i.e. www.evoting.nsdl.com and shall also be communicated to BSE and NSE, where the Companies shares are listed and be made available on their respective websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

In case of any queries or grievances pertaining to e-voting procedure, Shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual, available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400013, at evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

By order of the Board of Directors For RateGain Travel Technologies Limited

Thomas P. Joshua Vice President – Legal & Company Secretary

Mem. No.: F 9839

OSBI

State Bank of India, Estate Deptt., Global IT Centre, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

Notice inviting online offers for Acquisition of office Premises on Lease Rental Basis (Along with Fit Outs) for SBI GITC

State Bank of India (SBI) invites offer through online e-tender process from the landlord/owner of ready premises or premises to be ready within 3 (three) months along with fit out items from the issue date of LOI - for acquisition of about 5100 to 5600 Sq. Mtr. (54896 to 60278 Sq. Ft.) carpet area commercial space on Lease Rental basis term. Interested parties may download prescribed tender document and other details from Bank's website www.sbi.co.in (https://www.sbi.co.in/procurement news) and submit the same along with supporting documents through online e-tender process on or before 2.30 P.M. on 11.03.2022. Offers received after due date will not be entertained and no correspondence shall be entertained in this regard. SBI reserves the right to accept or reject any or all offers without assigning any reason thereof. Broker will not be entertained. Any addition / deletion / modification related to the tender document will be posted on the Bank's web site only.

Dv. General Manager (F&OA)



CENTRAL UNIVERSITY OF HARYANA NAAC Accredited 'A' Grade University

Mahendergarh (Haryana)-123031 Advt. No.: 02/NT/R/2022

Date: 16-02-2022 EMPLOYMENT NOTICE

Online applications are invited from the eligible candidates for

appointment to various non-teaching posts. Online Application Form and other related details are available on the University's Website www.cuh.ac.in. Any further information in this regard shall be uploaded on the University's website only. The last date for submission of online application is 16.03, 2022. Registrar

<u>'IMPORTANT'</u>

vyniist care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contants. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals adversing in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

KUMAR AGRO PRODUCTS PRIVATE LIMITED CIN: U45100PN1991PTC064416 Regd off: 2413, East Street, Kumar Capital, Pune 411 001 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

(Amount in Rs.) Current three Current nine Preceding three Previous Sr. No. year ended March 31, 2021 months ended months ended **Particulars** December December 31, 2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited 585,610,194 2,489,401.03 597,284,865 889,932,270 Total Income from Operations (Net) Net Profit/(Loss) from operations before exceptional items, interest & tax (328, 166, 727) 262,902,223 601,724,659 858,721,530 Net Profit/(Loss) from operations after exceptional items & tax (16,655,092) 256,534,960 283,891,422 385,501,772 Total other comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss)) for the period (after tax) & other Comprehensive Income (after tax) (16,655,092)256,534,960 283,891,422 385,501,772 Equity Share Capital 100,000 100,000 100,000 100,000 145,588,707 145,588,707 115,586,915 Reserves 269,707,837 Debentures Redemption Reserve Earning Per Share (of Rs.100/- each) 2,565,349.60 2,838,914.22 3,855,017.72 a. Basic (166,551) 3,855,017.72 b. Diluted -166,550.92 2,565,349.60 2,838,914.22 22.87 Debt Equity Ratio 22.87 8.27 16.05 Debt Service Coverage Ratio 2.79 1.16 35.18 Interest Service Coverage Ratio 1.93 1.93 2.78 1.81 Asset Cover Notes: (1) The above results were approved by Board of Directors of the Company at their meeting held on 16th February 2022.

The financial results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable and disclosed information required to be disclosed in terms of regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 (as amended).

(2) As the companies main activity falls within single primary business segment, the disclosure requirement of AS 17 are

(3) There are no exceptions & extraordinary items. (4) Prior period figures are regrouped / rearranged wherever necessary

(5) CARE Ratings has affirmed the Company's rating at B+(SO); Stable for its debentures issued on 11th December

2017 of Rs.80,00,00,000/- vide letter dated 28th March 2019. (6) Non convertible debentures are secured by:

Immovable property or any interest therein (ii) Movable property

Place: Pune

Date: 16.02.2022

(iii) Guarantee of Promoters viz. Mr. Manish Jain, Mr. Kewalkumar Jain, Mr. Hitesh Jain and Mr. Ameya Jain (7) The above is an extract of the detailed format of Half yearly and Annual Audited Financial Results filed with Stock Exchange under Regulation 52 of the Security Exchange Board of India (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the half year ended September 30, 2021 is available on the website of stock exchange at www.bseindia.com and on Company's

(8) All the debentures are fully redeemed on 31st January 2022 by paying the requisite amount to all the debenture holders as per the maturity agreed terms and conditions mentioned in the exit agreement dated 30th June 2021.

For and on behalf of the Board of Directors of Kumar Agro Products Private Limited Kewalkumar Jain

Chairman & Director (DIN: 00034883)

PRISM JOHNSON LIMITED

CIN: L26942TG1992PLC014033

Registered Office: 305, Laxmi Niwas Apartments, Ameerpet, Hyderabad - 500 016 Phone: +91-40-23400218; Fax: +91-40-23402249

e-mail: investor@prismjohnson.in; website: www.prismjohnson.in

Corporate Office: Rahejas, Main Avenue, V. P. Road, Santacruz (West), Mumbai - 400 054

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to and in compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ('the Act'), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') and the Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR') including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, Secretarial Standard-2 on General Meeting, read with various General Circulars viz. Ministry of Corporate Affairs General Circulars No.14, 17, 22, 33 & 39 of 2020, 10 & 20 of 2021 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021 and December 8, 2021 respectively ('MCA Circulars') and subject to other applicable laws and regulations, as amended from time to time, approval of the Members of Prism Johnson Limited ('the Company') is being sought for the following Special Resolutions by way of Postal Ballot through remote e-voting process ('remote e-voting') only.

Sr. No.	Description of Special Resolution	
1.	Re-appointment of Mr. Vijay Aggarwal (DIN: 00515412) as Managing Director of the Company.	
2.	Re-appointment of Mr. Sarat Kumar Chandak (DIN: 06406126) as Executive Director & CEO (HRJ) of the Company.	

In compliance with the above mentioned provisions and MCA Circulars, the Postal Ballot Notice ('Notice') along with Explanatory Statement has been sent via e-mail on Thursday, February 17, 2022 to those members whose name(s) appeared in the Register of Members/List of Beneficial Owners maintained by the Company/Depositories as at the close of business hours on Friday, February 11, 2022 ('the Cut-off date') and whose e-mail IDs are registered with the Company/Depositories. In accordance with the above mentioned MCA Circulars, members can vote only through remote e-voting process. Further, pursuant to the aforesaid MCA circulars, the despatch of physical copies of the Notice has been dispensed with.

Notice is also available on the Company's website i.e. www.prismjohnson.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and the National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the Company's Registrar & Transfer Agent, KFin Technologies Private Limited ('KFin'/'RTA') at https://evoting.kfintech.com.

Instructions for remote e-voting:

Date: February 17, 2022

PRISM

Place: Mumbai

In compliance with the provisions of Section 108, 110 of the Act, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI LODR, as amended, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the e-voting platform provided by KFin. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Notice. The Members, whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Friday, February 11, 2022 are

entitled to vote on the Resolutions set forth in this Notice through remote e-voting only. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only. The voting period for remote e-voting commences on Sunday, February 20, 2022 at 9:00 a.m. IST and ends on Monday, March 21, 2022

at 5.00 p.m. IST. During this period, the Members holding equity shares either in physical form or dematerialised form, as on Friday, February 11, 2022, being the cut-off date, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled on Monday, March 21, 2022 at 5.00 p.m. IST.

Once the vote is cast on the resolution, the Member will not be allowed to change it subsequently or cast the vote again. Members who have not registered their e-mail IDs are requested to register the same in the following manner:

a) Members holding equity shares in physical mode and who have not registered/updated their e-mail IDs with the Company are requested to register/update their e-mail IDs with the RTA by sending duly signed request letter at einward.ris@kfintech.com with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card. b) Members holding equity shares in dematerialised mode are requested to register/update their e-mail IDs with the relevant Depository

Participants with whom they maintain their demat account(s). The Company has additionally enabled a process for temporary registration of e-mail ID. Members may temporarily get their e-mail ID and

mobile number registered, by accessing the link https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/. The Company has appointed Ms. Savita Iyoti, M/s. Savita Iyoti Associates, Practicing Company Secretary, Hyderabad as the Scrutiniser to scrutinise the entire e-voting process, in a fair and transparent manner.

The result of voting will be announced on or before Wednesday, March 23, 2022. These results will also be displayed along with the Scrutiniser's Report at the Registered as well as Corporate Office of the Company, communicated to the Stock Exchanges i.e. BSE and NSE and will also be uploaded on the Company's website: www.prismjohnson.in and on the website of KFin: https://evoting.kfintech.com/.

In case of any query relating to e-voting, Members may refer 'Help and Frequently Asked Questions' ('FAQs') section available on KFin website https://evoting.kfintech.com. For any grievances related to remote e-voting please contact Mr. Mohsin Uddin, Senior Manager, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana, e-mail: einward.ris@kfintech.com, 1800-309-4001 (toll free number).

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote e-voting.

For Prism Johnson Limited Aneeta S. Kulkarni

By order of the Board of Directors,

Company Secretary

Date: 17.02.2022

Place: Hyderabad

CORRIGENDUM TO THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 3RD QUARTER AND 9 (NINE) MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

With reference to the captioned subject, we would like to inform you that Un-audited Financial Result of Krishna Institute of Medical Sciences Limited (Company") for the 3rd quarter and 9 (Nine) months ended December 31, 2021 were published in Financial Express and Nava Telangana dated Friday, 11th February, 2022 which were also submitted to Bombay Stock Exchange Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE), on 12th February, 2022.

Please note that, the Un-audited Financial Result numbers of the Company published for the 3rd quarter and 9 (Nine) months ended December 31, 2021 which were published in Financial Express and Nava Telangana dated Friday, 11th February, 2022 are "Rs. In Million". Date: 17.02.2022

Place: Hyderabad

Imagicaaworld Entertainment Limited (Formerly known as Adlabs Entertainment Limited)

Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad - 410 203, Maharashtra, India

Corporate Office: 9" Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, Maharashtra, India

CIN: L92490MH2010PLC199925, Tel: +91 22 4068 0000; Fax: +91 22 4068 0088

Email: compliance@imagicaaworld.com Website: www.imagicaaworld.com NOTICE TO THE MEMBERS

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013

read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has, on Thursday, February 17, 2022 completed the dispatch of Postal Ballot Notice dated February 15, 2022 along with the relevant Explanatory Statement and Postal Ballot Form to all the Members whose names appears on the Register of Members/ List of Beneficial Owners as on Friday, February 11, 2022. The Postal Ballot Notices are sent (a) through electronic mails to Members whose email IDs are registered in the records of Depositories (in case of electronic shareholding)/ the Company's Registrars and Transfer Agents. The Postal Ballot Notice is sent for seeking approval of the Members of the Company by way of Postal Ballot, including voting by electronic means, for Special Resolutions for regularising the appointment of

Mr. Mohan Umrotkar (DIN: 02282548),

 Mr. Abhijit Chawathe (DIN: 06759849) and Mr. Suresh Bharathwaj (DIN: 09330455)

as an Independent Directors of the Company, are proposed to be passed by the Members through Postal Ballot/Electronic Voting (e-voting) pursuant to the provisions of Section 149, 152, 161 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Pursuant to SEBI LODR (Third Amendment) Regulations 2021 read with the corrigendum, the Listed Companies are to ensure that the approval of shareholders for appointment of a person on Board of Directors is taken at the next Annual General Meeting or within a time period of three months from the date of appointment, whichever is earlier as set out in the Notice of Postal Ballot dated February 15, 2022

The Company has engaged services of Link Intime India Private Limited ("LIIPL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. Members are requested to note that the voting through electronic means will commence at 09:00 am (IST) on Sunday, February 20, 2022 and end at 05:00 pm (IST) on Monday, March 21, 2022. The e-voting module shall be disabled by the RTA for voting at 05:00 pm (IST) on Monday, March 21, 2022 and voting shall not be allowed beyond the said date and time. The detailed procedure for remote e-voting is explained in the Notice. The Board of Directors of the Company has appointed Mr. Mohammed Aabid, partner at

M/s. Aabid & Co., Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. Members are requested to vote not later than 5:00 pm (IST) on Monday, March 21, 2022. Voting rights will be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the Members/Beneficial Owners on Friday, February 11, 2022 ("cut-off date"). Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in

will be entitled to cast their votes by physical Postal Ballot or e-voting. A person who is not a Member as on the cut-off date should treat this notice for information purpose only. In case a Member is desirous of knowing e-voting process, the Member may write to the Company Secretary at the Corporate Office i.e. 9th Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053 or download the Postal Ballot Form from the Investor Relations section of the Company's website i.e. www.imagicaaworld.com or from

the e-voting website of LIIPL i.e. https://instavote.linkintime.co.in.

the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date

The results of the Postal Ballot will be announced by the Chairman of the Company or in his absence, any other person authorised by him, on or before Monday, March 28, 2022 at the Registered Office and Corporate Office of the Company and also by placing the same on the Company's website i.e. www.imagicaaworld.com and on the e-voting website of LIPL i.e. https://instavote.linkintime.co.in. The results will simultaneously be communicated to the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please refer the

Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or call Ms. Ashwini Nemlekar, Sr. Associate at LIIPL on Tel No. 022-49186000. In case of queries/ grievances connected to Postal ballot, the shareholders can also address the queries/ grievances to: a) The Company Secretary/ Chief Financial Officer, Imagicaaworld Entertainment

Limited, 9th floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053; Tel: 022 4068 0000; email: compliance@imagicaaworld.com.

 Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, Unit: Imagicaaworld Entertainment Limited, C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083; Tel: 022 - 49186000.; email: mt.helpdesk@linkintime.co.in. By Order of the Board of Directors

For Imagicaaworld Entertainment Limited

Date: February 18, 2022 Place: Mumbai

Mayuresh Kore Chief Finanical Officer

VIRINCHI LIMITED

Road No. 1, Banjara Hills, Hyderabad-500 034, Telangana. Tel: 040-4819 9999 Email: investors@virinchi.com Web: www.virinchi.com

CIN:L72200TG1990PLC011104 CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE DATED 18TH JANUARY, 2022

Regd office: 8-2-672 / 5 & 6, 4th Floor, Ilyas Mohammed Khan Estate,

This has reference to the notice issued by the company seeking members approval by way of special/ordinary Resolution for:

 Increase in Authorized Share Capital and consequent amendment to Memorandum of Association of the Company 2) Alteration of the Capital Clause of the Memorandum of Association of the Company 3)Issue Of Convertible Equity Warrants To Strategic Investors. 4) Approval of Virinchi Limited Employee Stock Option Scheme 2022 and Grant of Employees Stock Options to employees of the Company thereunder. 5) Grant

of Employee Stock Options to the Eligible Employees of the Subsidiary (ies) of the

Company under Virinchi Limited Employee Stock Option Scheme 2022. 6) To Approve Grant of options to equal to or exceeding one per cent but not exceeding four per cent

of the issued Capital of the Company during any one financial year to identified employees under Virinchi Employees Stock Option Scheme, 2022 (VESOS, 2022). This Corrigendum should be read in continuation of and in conjunction with the notice All other contents of the notice save and except as clarified/amended modified by this

corrigendum, remains unchanged. This corrigendum is being issued in compliance of Regulation 166 of SEBI (ICDR Regulations, 2018 to inform the shareholders regarding below mentioned addition/clarification in the explanatory statement of Agenda item No. 3 of the Notice regarding the valuation carried out by the independent registered valuer as per the amendments of SEBI (ICDR Amendment) Regulations, 2022 notified on 14* January,

(A) As required under Regulation 166A of the SEBI (ICDR) Regulations, 2021 the Valuation of Equity Shares has been done by Mr. Sanka Hari Surya, IBBI Registered Valuer- Securities and Financial Assets being an Independent Registered Valuer using accepted valuation practices vide Valuation Report dated 16th February, 2022. Accordingly, the Book Value as on 31" March, 2021 is Rs.95.25 and Price earning Capacity Value is Rs. 52.95 and Market Price is Rs. 141.37 /- each

(B) The Equity Shares of the Company are listed on BSE Limited ("BSE") (referred to as "Stock Exchange"). The Equity Shares of the Company are frequently traded within the meaning of explanation provided in Regulation 164(5) of Chapter V of the SEBI (ICDR) Regulations, 2018. In terms of Regulation 164 of Chapter V of SEBI (ICDR) Regulations, 2018, the minimum price at which equity shares shall be issued pursuant to conversion of warrants shall not be less than higher of the following:

(a) Rs.74.55/- each- The Average of 90 Trading days volume weighted average price of the equity shares of the Company quoted on the Stock Exchange preceding the Relevant Date:

(b) Rs. 141.37/- each- The Average of 10 Trading days volume weighted average price of the equity shares of the Company quoted on the Stock Exchange preceding the

Hence, the minimum price of Equity Shares pursuant to conversion of Convertible Warrants on Preferential basis shall be at a price of Rs. 141.37/- each (Face Value Rs. 10/- each + Premium Rs. 131.37/- each).

Based on the Valuation provided by the Independent Registered Valuer in sub point A above and Valuation calculated as per Regulation 164 of Chapter V of the SEBI (ICDR) Regulations, 2018 in sub point B above, the issue price of Equity Shares pursuant to conversion of Convertible Warrants on Preferential basis shall be at a price of Rs. 150/- each (Face Value Rs. 10/- each + Premium Rs. 140/- each) being the higher price than of A and B.

Name and the address of Valuer who performed valuation-Sanka Hari Surya, IBBI

Registered Valuer- Securities and Financial Assets being an Independent Registered

Valuer having its Office at Shree Mahavir Sadhana Chs., D-602, Plot No. 18 EFG, Sector -14, Navi Mumbai, Sanpada-400705, Maharashtra. Note: The Proposed allottee Zinnia Global Fund Pcc-Cell Dewcap Fund is a SEBI

Registered Category 1 Foreign Portfolio Investor (FPI). Hence the Ultimate Beneficiary details are not applicable. This corrigendum to the Postal Ballot Notice shall form integral part of Notice dated 18" January, 2022 circulated to the shareholders of the Company, Accordingly, all the

Transfer Agents, Agencies appointed for E-Voting, other Authorites, Regulators and all other concerned persons are requested to take note of the above corrections. This corrigendum will be available on the Website of the Company, www.virinchi.com besides being communicated to BSE where the shares of the Company are listed. for Virinchi Limited

concerned Shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share

K Ravindranath Tagore Company Secretary M.No. A18894

financialexp.epap

if any, of the Act read with Regulation 6(2) of the SEBI (Share Based Employee Benefits and

same in the following manner:

Post successful registration of the email, the member would get a soft copy of the notice

member, no change will be allowed subsequently.

postal ballot process by way of remote e-voting in a fair and transparent manner.

Noida, February 17, 2022

रेल्वे हद्दीतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाबाबत लवकरच तोडगा

राज्य सरकारशी केंद्र चर्चा करणार लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे रुळांलगतच असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. लवकरच राज्य सरकारसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला असून तूर्तास तरी कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात गुरुवारी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची शिवसेना, भाजपच्या खासदार, आमदारांनी भेट घेतली आणि या झोपडपट्टीवासियांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी धोरण निश्चित करावे, अशी मागणी केली.

जनहित एका सुनावणी घेताना याचिकेवरी देशभरातील रेल्वे जमिनींवर असलेल्या अतिक्रमणांवरुन सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे मंडळाला सुनावले. त्यानंतर रेल्वे मंडळाच्या मेंबर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर विभागाने देशभरातील

रेल्वेच्या सर्वच महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून कारवाई करण्यासंदर्भात सूचना जानेवारीत दिल्या होत्या. मध्य रेल्वे मुंबई उपनगरीय रुळांलगत सध्या १३ हजार ८३९, तर पश्चिम रेल्वेवर १३ हजार ४५६ झोपड्यांचे अतिक्रमण आहे. जवळपास ५७ हेक्टरवर हे अतिक्रमण झाले आहे. अशा सर्व अतिक्रमणांना रेल्वेकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र या झोपडपट्टीवासियांवर फेब्रुवारीपर्यंत कारवाई करु नये, असे

आदेश रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले होते. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई महानगरातील शिवसेना, भाजप खासदार, आमदारांनी दानवे यांची गुरुवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील मुख्यालयात भेट घेतली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे हद्दीतील झोपडयांच्या पुनर्विकासाचा मुद्दा हा राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. ही जबाबदारी त्यांची असून त्यासाठी राज्य सरकारशी चर्चा लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून यातून मार्ग काढला जाईल, असेही ते म्हणाले.

पाणीटंचाईमुळे ठाण्यातील नागरिक हैराण

ठाणे : महापालिकेच्या टेमघर शुध्दीकरण केंद्रामधील यंत्रणा आणि शहरातील विविध ठिकाणी तातडीने देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणे शहरातील काही भागांसह घोडबंदरचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. चोवीस तासानंतर म्हणजेच गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार होता. मात्र, दुरुस्ती कामास उशीर झाल्यामुळे दुपारनंतर पाणी पुरवठा सुरू झाला. परिणामी, ठाणे शहरातील काही भागांसह घोडबंदर परिसरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले होते.

OSBI

भारतीय स्टेट बॅंक, संपदा विभाग, ग्लोबल आयटी सेंटर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४

एसबीआय जीआयटीसीसाठी भाडेपट्टा भाडेतत्त्वावर (लीज रेंटल बेसिस) कार्यालयीन जागा संपादनासाठी (फिट-आउट्ससह) ऑनलाइन प्रस्ताव आमंत्रित करणारी सूचना

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेद्वारे तयार जागेचे किंव इरादापत्र (एलओआय) जारी केलेल्या तारखेपासून ३ (तीन) महिन्यांमध्ये फिट-आउट गोष्टींसह तयार होणाऱ्या जागेचे जमीनमालक/ मालक यांचेकडून जवळपास ५१०० ते ५६०० चौरस मीटर (५४८९६ ते ६०२७८ चौरस फूट) कार्पेट क्षेत्रफळ व्यावसायिक जागा भाडेपट्ट भाडेतत्त्वावर संपादनासाठी प्रस्ताव मागवत आहे. इच्छुक व्यक्ती विहित निविदा दस्तऐवज व इतर तपशील बॅकेच्या संकेतस्थळावरून www.sbi.co.in (https://www.sbi.co.in/ procurement news) डाऊनलोड करू शकतात आणि त्या समर्थनार्थ दस्तऐवजांसह ते ऑनलाईन ई–निविदा प्रक्रियेद्वारे ११.०३.२०२२ रोजी दपारी २.३० वाजता किंवा त्यापूर्व सादर करू शकतात. नियत तारखेनंतर आलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्यासंबंधी कोणताही पत्रव्यवहार चालवून घेतला जाणार नाही. कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा हक एसएबीआय राखून ठेवीत आहे. दलालांचा विचार केला जाणार नाही. निविदा दस्तऐवजासंबंधी कोणतीही पुस्ती / वगळणे / सुधारणा केवळ बँकेच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येईल.

उप महाव्यवस्थापक (एफ व ओए)

इमॅजिकावर्ल्ड एन्टरटेनमेन्ट लिमिटेड (पूर्वी ॲडलॅब्ज एन्टरटेनमेन्ट लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालयः ३०/३१, सांगडेवाडी, खोपोली-पाली रोड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड - ४१०२०३, महाराष्ट्र, भारत. कॉर्पोरेट कार्यालयः ९वा मजला, लोटस बिझनेस पार्क, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम)

मुंबई -४०००५३, महाराष्ट्र, भारत. सीआयएनः एल९२४९०एमएच२०१०पीएलसी१९९९२५, फोनः +९१२२४०६८००००; फॅक्सः +९१२२४०६८००८८ ईमेलः compliance@imagicaaworld.com वेबसाइटः www.imagicaaworld.com

सदस्यांना सूचना

सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २२ सोबत वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० अन्वये कंपनीने, शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०२२ रोजी नुसा सदस्यांच्या नोदवहीत/ लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये ज्यांची नावे आहेत. अशा सर्व सदस्यांना १५ फेब्रुवारी २०२२ दिनांकित टपाली मतदानाची सूचना, संबंधित स्पष्टीकरणात्मक विवरण व टपाली मतपत्रिका यांसह पाठविण्याचे काम गुरुवार, १। फेब्रुवारी २०२२ रोजी पूर्ण केले आहे. डिपॉझिटरीज (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या बाबतीत) कंपनीचे रजिस्ट्रार्स ॲन्ड ट्रान्स्फ एजन्ट्स ह्यांच्या अभिलेखांमध्ये ज्यांचे ईमेल आयडीज नोंदविलेले आहेत. अशा सदस्यांना टपाली मतदानाच्या सूचना इलेक्ट्रॉनिक मेल्समार्फत पाठविल्या आहेत. कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून

- श्री. मोहन उम्रोतकर (डीआयएनः ०२२८२५४८)
- श्री. अभिजीत चवाथे (डीआयएनः ०६७५९८४९) आणि श्री. सुरेश भारद्वाज (डीआयएनः ०९३३०४५५)

ह्यांची नेमणूक नियमित करावयाच्या विशेष ठरावांवर, इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारा मतदानासह टपाली मतदान स्वरूपात कंपनीच्या सदस्यांची संमती मागण्यासाठी ही टपाली मतदानाची सूचना पाठविण्यात आली आहे. कंपनी अधिनियम, २०१३चे कलम १४९, १५२, १६१ आणि अन्य लागु उपबंध असल्यास व त्याखाली केलेले नियम याअन्वये हे विशेष ठराव, टपार्ल मतदान/ इलेक्ट्रॉनिक मतदान (ई-मतदान) द्वारा सदस्यांकडून पारित करावयाचे प्रस्तावित आहे आणि शुद्धिपत्रासह वाचावयाच्या सेबी एलओडीआर (थर्ड अमेन्डमेन्ट) रेग्युलेशन्स २०२१ अन्वये, सूचिबद्ध कंपन्यांनी खात्री करावयाची असते की संचालक मंडळावरील व्यक्तीच्या नेमणुकीस भागधारकांची संमती, लगोलग नंतरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा नियुक्तीच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या कालावधीत, १५ फेब्रुवारी २०२२ दिनांकित टपाली मतदानाच्या सूचनेत (''सूचना'') मांडल्याप्रमाणे यापैकी लवकर घडणाऱ्या घटनेपर्यंत, मिळवण्यात येईल.

कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई-मतदान सुविधा पुरविण्याच्या प्रयोजनासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') ह्यांची सेवा नियुक्त केली आहे. सदस्यांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत मतदान रविवार, २० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) सकाळी ९ वाजता सुरू होईल व सोमवार, २१ मार्च २०२२ रोजी सायं. (भा.प्र. वेळेनुसार) ५ वाजता बंद होईल. सोमवार, २१ मार्च २०२२ रोजी सायं. (भा.प्र.वेळेनसार) ५ वाजता ई-व्होटिंग मॉड्यल आरटीएद्वारा अक्षम केले जाईल आणि उक्त तारीख व वेळेपश्चात मतदान करता येणार नाही. दूरस्थ ई-मतदानाची सविस्तर पद्धत, सूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.

्ई–मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने संचालित करण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स आबिद ॲन्ड कं. प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज ह्यांचे भागीदार, श्री. मोहम्मद आबिद ह्यांची नियुक्ती केली आहे. सदस्यांना विनंती करण्यात येते की सोमवार, २१ मार्च २०२२ च्या सायं. (भा.प्र.वेळेनुसार) ५ वाजल्यानंतर मतदान करू

शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०२२ (''कट-ऑफ डेट'') रोजी सदस्यांच्या / लाभार्थी मालकांच्या नावे नोंदविलेल्या भागांच्या भरणा केलेल्या मूल्याच्या आधारे मतदानाचे अधिकार गणण्यात येतील. केवळ कट-ऑफ डेट रोजी नुसार कंपनीच्या सदस्यांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरींनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांच्या नावांची नोंद असेल असेच सदस्य, वास्तविक टपाली मतपत्रिकेद्वारा किंवा ई-मतदान द्वारा आपली मते नोंदविण्यास अधिकारपात्र राहतील. कट-ऑफ डेट रोजी नुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीसाठी असल्याचे मानावे.

सदस्य ई-मतदान प्रक्रिया जाणून घेण्यास इच्छुक असेल तर सदस्याने कॉर्पोरेट कार्यालयाच्या पत्त्यावर म्हणजेच ९ वा मजला, लोटस बिझनेस पार्क, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३ येथे कंपनी सचिवांकडे लेखी विचारण करावी किंवा कंपनीच्या वेबसाइटच्या म्हणजेच www.imagicaaworld.com च्या इन्व्हेस्टर रिलेशन्स सेक्शनमधून अथवा एलआयआयपीएलच्या ई-मतदान वेबसाइटरून म्हणजेच https://instavote.linkintime.co.in मधून टपाली मत पत्रिका

टपाली मतदानाचा निकाल कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थितीत, त्यांनी प्राधिकृत केलेली अन्य कोणतीही व्यक्ती सोमवार २८ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात व कॉर्पोरेट कार्यालयात घोषित करतील आणि कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.imagicaaworld.com मध्ये व एलआयआयपीएलच्या ई-व्हेटिंग वेबसाइटक म्हणजेच https://instavote.linkintime.co.in वर प्रसारित करूनसुद्धा तो घोषित करण्यात येईल. त्याचवेळी स्टॉक एक्स्चेंजिसकडे म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्यांच्याकडे निकाल कळविण्यात येईल. ई-मतदान संदर्भात भागधारकांना काही शंका किंवा प्रश्न असल्यास कृपया हेल्प सेक्शन अंतर्गत, https://instavote.linkintime.co.in मध्ये उपलब्ध असलेले फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्यूज'') आणि इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाहावे अथवा enotices.linkintime.co.in वर ई-मेल पाठवावा किंवा एलआयआयपीएलमधील सीनिअर असोसिएट श्रीमती अश्विनी नेमलेकर ह्यांना दुरध्वनी क्रमांक ०२२-४९१८६००० वर फोन करावा. टपाली मतदानाशी संबंधित शंका/ समस्या असल्यास भागधारक त्या शंका/ समस्या, पुढील अधिकाऱ्यांकडे मांडू

ए) कंपनी सचिव/ मुख्य वित्त अधिकारी, इमॅजिकावर्ल्ड एन्टरटनमेन्ट लिमिटेड, ९ वा मजला, लोटस बिझनेस पार्क, न्य लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३; फोनः ०२२४०६८००००; ईमेल

compliance@imagicaaworld.com रजिस्ट्रार ॲन्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट, लिंक इनटाइम इंडिया प्राइव्हेट लिमिटेड, युनिटः इमॅजिकावर्ल्ड एन्टरटेनमेन्ट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई- ४०००८३; फोन : ०२२ ४९१८६०००; ईमेलः rent.helpdesk@linkintime.co.in

> संचालक मंडळाच्या आदेशावरून इमॅजिकावर्ल्ड एन्टरटेनमेन्ट लिमिटेडकरिता

मयूरेश कोरे मुख्य वित्त अधिकारी

अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळ्यासाठी आता वातानुकूलित लोकल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकचे लोकार्पण

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याणपर्यंत मुख्य मार्गावरल धावणारी वातानुकूलित लोकल आता अंबरनाथ.

टिटवाळ्यासाठीही धावतील. नव्याने झालेल्या ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गामुळे आणखी ३६ लोकल फेऱ्या वाढणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून या फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत येणार असून यामध्ये ३४ फेऱ्या वातानकलित आणि दोन विना वातानुकूलित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी १८ फेब्रुवारीला हकश्राव्य माध्यमातून (व्हिडीओ कॉन्फरन्स) ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण होणार असून यावेळी ३६ वाढीव लोकल फेऱ्यांनाही हिरवा झेंडा

मध्य रेल्वेकडून देण्यात आली. वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या १० वरून ४४ होणार असून यातील २५ फेऱ्या जलद मार्गावर आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण धीम्या मार्गावर आता ३४ वातानुकूलित फेऱ्या होणार

तारीख : १८ फेब्रुवारी, २०२२

दाखवला जाणार असल्याची माहिती

वातानुकूलित लोकल फेऱ्या

■ दादर ते बदलापूर जलद - दु. १२.३० **ब** बदलापूर ते सींएसएमटी जलद- दु.

9.86 ■ सीएसएमटी ते टिटवाळा जलद - दू.

■ टिटवाळा ते सीएसएमटी जलद -साय.४.४७

🔳 दादर ते बदलापूर जलद- स. ११.०८ **ब**दलापूर ते सीएंसएमटी जलद -

<u>द</u>.१२.२७ सीएसएमटी ते अंबरनाथ जलद-

स.९.५१ अंबरनाथ ते सीएसएमटी धीमी-स.११.१७

असून कल्याणबरोबरच अंबरनाथ, बदलापुर, टिटवाळ्यासाठीही फेऱ्या होतील. यात दादर, सीएसएमटी ते बदलापूर दरम्यान चार जलद लोकल फेऱ्या, सीएसएमटी ते टिटवाळा दरम्यान अप-डाऊन दोन जलद लोकल फेऱ्या, सीएसएमटी ते

अंबरनाथ एक जलद व अंबरनाथ ते

सीएसएमटी धीम्या अशा दोन फेऱ्यांचा

एसीसी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : सिमेन्ट हाऊस, १२१, महर्षी कर्वे रोड, मुंबई - ४०० ०२०.

सीआयएन : एल२६९४०एमएच१९३६पीएलसी००२५१५ **टेलि.** : ०२२-४१५९३३२१, **ई-मेल** : ACC-InvestorSupport@acclimited.com

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) मध्ये

समन्याय भागांच्या स्थानांतरणासंबंधित भागधारकांना सूचना

सर्व भागांच्या स्थानांतरणाकरिता, केंद्र सरकारद्वारा तयार केलेल्या ''आयईपीएफ''कडे, जे सलग सात वर्षांच्या कालावधीकरिता लाभांशाचे प्रदान

न होता किंवा दावा न करता तसेच राहिले आहेत, सुधारित केल्यानुसार (''नियम'') दि इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी

(अकाऊन्टिंग, ऑडिट, ट्रान्स्फर ॲण्ड रिफंड) रुल्स २०१६ यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम २०१३ च्या कलम १२४ (६) च्या तरतुर्दीच्या

तद्नुसार, ३१ डिसेंबर, २०१४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता घोषित केलेल्या ७७ व्या अंतिम लाभांशाच्या विचाराधीन, सात (७) वर्षांकरिता

पूर्वोक्त नियमांच्या अनुपालनार्थ कंपनीने सर्व भागधारकांना व्यक्तिगत सूचना पाठविल्या आहेत ज्यांचे भाग ''आयईपीएफ'' अकाऊन्टमध्ये

स्थानांतरणास पात्र आहेत आणि दावा न केलेल्या लाभांशाचा संपूर्ण तपशील तसेच स्थानांतरणाकरिता देय सदर भागांचा तपशील

www.acclimited.com या कंपनीच्या वेबसाइटवरसुद्धा अपलोड करण्यात आला आहे. भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी

वरील अनुषंगाने, सदर सर्व भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी वर्ष २०१४ पासूनच्या प्रदान न केलेल्या लाभांशाच्या दाव्याकरिता १५

एप्रिल, २०२२ रोजी किंवा तत्पूर्वी कंपनीकडे अर्ज करावा, जेणेकरून त्यांच्या भागांचे ''आयईपीएफ''कडे स्थानांतरण केले जाणार नाही. कृपया

भागधारकांनी नोंद घ्यावी की, दोन्ही प्रदान न केलेले/ दावा न केलेले लाभांश आणि ''आयईपीएफ''कडे स्थानांतरण केलेल्या भागाबाबत

वरीलबाबत कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता, भागधारक कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजन्ट, केएफआयएन टेक्नॉलॉजीस प्रा. लि., टॉवर

'बी', प्लॉट नं. ३१ व ३२, सिलेनियम बिल्डिंग, गाचीबोवली रोड, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद-५०० ०३२ यांच्याशी संपर्क

प्रदान न केलेल्या/ दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम २५ एप्रिल, २०२२ पर्यंत ''आयईपीएफ''कडे जमा करावयाची देय आहे.

''आयईपीएफ''कडे स्थानांतरण करण्यात येणारे पात्र भाग आणि दावा न केलेल्या लाभांशाचा तपशील पडताळून पाहावा.

नोंद घ्यावी की, सदर भागांवरील निघणारे सर्व भावी लाभ, लाभांशसुद्धा ''आयईपीएफ''कडे स्थानांतरण करण्यात येईल.

नियमांतर्गत विहित प्रक्रियेचे अनुपालन करून ''आयईपीएफ'' ॲथॉरिटीकडे त्यांच्याद्वारा दावा करता येईल.

साधू शकतील. टेलिफोन नं.: ०४०-६७१६२२२२, ई-मेल: einward.ris@kfintech.com

समावेश आहे.

उद्घाटन कार्यक्रमामुळे ठाणे पूर्व रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार बंद

वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांची नाराजी

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात व्यासपीठ उभारण्यात येत असून या कामामुळे पूर्व रेल्वे स्थानकात जाण्यासाठी उपलब्ध असलेला मार्ग बुधवारपासून मार्गरोधक लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घालून परिसरातील रेल्वे पुलामार्गे स्थानकात प्रवेश करावा लागला. या द्राविडी प्राणायाममुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे शुक्रवारी उद्घाटन केले जाणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी हे ऑनलाइन

एसीसी लिमिटेडकरिता

राजीव चौबे

मुख्य विधि अधिकारी व कंपनी सचिव

एसीएस नं.: १३०६३

पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांसह अनेक मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत.

या नेत्यांच्या उपस्थितीमुळे पोलिसांकडून रेल्वे स्थानकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या काही मीटर अंतरापासूनच नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना पूर्वेकडील तिकीट खिडकीवर पोहोचण्यासाठी सामानाचे ओझे घेऊन स्थानक परिसरातील रेल्वे पुलावरून आणि मुख्य प्रवेशद्वारापासून काही मीटर लांब असलेल्या चिंचोळ्या भागातून रेल्वे स्थानकात प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ मल्याळम अभिनेते प्रदीप के. आर. यांचे निधन

मुंबई: मल्याळम चित्रपट अभिनेते प्रदीप के. आर. उर्फ कोट्टायम प्रदीप यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या



प्रदीप के.आर. हे लोकप्रिय मल्याळम सिनेअभिनेते होते. त्यांनी

नाट्य तसेच दुरचित्रवाणी क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. २००१मध्ये त्यांना दिग्दर्शक आई. वी. ससी यांच्या चित्रपटातुन प्रथम काम करण्याची संधी मिळाली. विनोदी अभिनेता अशी त्यांची ओळख होती आणि ७० पेक्षा अनेक चित्रपटांमधून त्यांनी विनोदी भूमिका केल्या आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.



इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांना पॅनल डॉक्टरची आवश्यकता

आमचे पश्चिमी प्रादेशिक कार्यालय, प्लॉट सी–33, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई– 400051 येथे दररोज 2 तासांसाठी, आठबङ्घातून 5 दिवस भेट देण्यासाठी, रिटेनरशिप तत्त्वावर अर्ध-वेळ उपस्थित डॉक्टरसाठी, वैद्यकीय व्यवसायिकांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. एमडी (मेडिसिन) / एमएस (जनरल सर्जरी)/ एमबीबीएस पात्रता असलेले आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून 5 वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. परंतु, एमडी (मेडिसिन) / एमएस जनरल सर्जरी) असलेल्या डॉक्टरांना, एमबीबीएस डॉक्टरांपेक्षा प्राधान्य दिले जाईल. एमडी मेडिसिन)/ एमएस (जनरल सर्जरी) यांच्यासाठी प्रतिधारण शुल्क (रिटेनर फी) ताशी ₹1,320/-अशी असेल आणि 52 तास आणि 26 दिवसांपर्यंतच्या कामासाठी कमाल मानधन ₹68,640/-राहील. एमबीबीएस पात्रता असलेल्या ढॉक्टरांसाठी प्रतिधारण शूल्क (रिटेनर फी) ताशी ₹1,020/-अशी असेल आणि 52 तास आणि 26 दिवसांपर्यंतच्या कामासाठी कमाल मानधन ₹53,040/-राहील. तसेच, पुढील 3 वर्षांसाठी किंवा 01.10.2023 केलेल्या उजळणीपर्यंत, संचयी तत्त्वावर वार्षिक 5% वाढ दिली जाईल. हे मानधन प्रत्यक्ष हजेरीच्या तत्त्वावर दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज एका सीलबंद लखोट्यात, 'पॅनल डॉक्टरसाठी अर्ज' असे लिहन डीजीएम (कर्मचारी सेवाएँ) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, पश्चिमी प्रादेशिक कार्यालय, प्लॉट सी-33, जी ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 येथे खालील फॉरमॅटमध्ये, 28.02.2022 पर्यंत पाठवावे. 1. नाव 2. जन्मतारीख 3. पात्रता 4. अनुभव 5. निवास आणि क्लिनिकचा पत्ता, दुरध्वनी क्र.,

अधिक तपशीलांसाठी, कृपया swatikulkarni@indianoil.in या ईमेल आयडीवर लिहा किंवा दुरध्वनी क. 022-26722680 किंवा 022-26722670 अथवा मोबाईल क. **9920372168** / 9820187669 येथे, श्रीमती स्वाती कुलकर्णी / श्री. विजय तावडे यांच्याशी संपर्क साधावा.

इंडियन बैंक Indian Bank

आयबी/एसएएम दिल्ली/३०२/२०२१-२२

एसएएम ब्रॅन्च, पहिला मजला, १७ पार्लमेन्ट स्ट्रीट, नवी दिल्ली-११०००१ (फोन: ०११-२३४१७७१७, २३४१२१६८, २३४१२१६६)

ई-मेल : armbdelhi@indianbank.co.in

तारीख: २२.०९.२०२१

एसएएम दिल्ली ब्रॅन्च समवेतील मेसर्स आयएल ॲण्ड एफएस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएफआयएन)च्या निलंबित संचालकांकरिता कारणे दाखवा नोटीस १२०१-१२०२ विनायक आंगण, जुना प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

१. श्री. रवी रामास्वामी पार्थसाथी २. श्री. रमेश सी. बावा डब्ल्यू-७८ ग्रेटर कैलाश, पार्ट-१, दिल्ली-११० ०४८. विषय: एसएएम दिल्ली ब्रॅन्च समवेतील मेसर्स आयएल ॲण्ड एफएस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड- बुद्धिपुरस्सर कसूरदार- कारणे

ही नोटीस विलफूल डिफॉल्टर स्क्रीनिंग कमिटी (''डब्ल्यूडीएससी'')च्या निदेशाच्या अनुसार आहे आणि दिनांकित १३.०५.२०२१ तिच्या आदेश/ निर्णयाद्वारा निर्गमित करण्यात आली आहे आणि उक्त स्क्रीनिंग कमिटीच्या निष्कर्षाच्या अनुसार, जेथे कमिटी खालीलप्रमाणे निरीक्षण करते : असे की, तुम्ही पहिले व दुसरे ऋणको कंपनीचे, जिने आमच्या बँकेकडून कॉन्झॉर्टियमअंतर्गत पत सुविधेचा लाभ घेतला आहे, निलंबित संचालक आहात पूर्वोक्त ऋणको कंपनीला म्हणजेच मेसर्स आयएल ॲण्ड एफएस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएफआयएन) खालील रुपयांची पत सुविधा

मंजुरीची शेवटची तारीख ओसीसी/टीएल/बीजी २२.०५.२०१८ इंडियन बँक, नवी दिल्ली मेन ब्रॅन्च मुदत कर्ज २९.११.२०१७ आयएफबी ब्रॅन्च (ईएबी), पार्लमेन्ट स्ट्रीट, नवी दिल्ली

वर नमूद केलेल्या मंजूर पत्रांमधील आणि आमच्या उपरिनामित शाखांद्वारा त्याअनुसार तुम्हा सर्वांद्वारा निष्पादित केलेल्या कागदपत्रांतील विनिर्दिष्ट केल्यानुसार शर्ती व अटींवर आधारित. कंपनीला मंजूर केलेली मर्यादा पूर्वोक्त मंजूर केलेल्या तिकिटामध्ये नमूद केल्यानुसार प्रतिभूती म्हणून तारणगहाण, ईएमद्वारा सुरिक्षत आहे. पूर्वोक्त ऋणको कंपनीला व्याज व अन्य आकाराचे आणि ऋणको/ हमीदाराद्वारा निष्पादित केलेल्या मंजूर तिकीट व कर्ज करारनाम्याच्या शर्तींच्या अनुसार मुदल रकमेचे हप्त्यांचे प्रदानसुद्धा करण्यास विनंती करण्यात आली होती. तथापि, ऋणको कंपनी देणींचे प्रदान करण्यास असमर्थ ठरले आहेत आणि कर्ज

करारनाम्यातील शर्तींचे पालन करण्यात कसूर दाखविली आहे, त्यामुळे आरबीआय मार्गदर्शक सूत्रांनुसार खात्याचे 'एनपीए' म्हणून वर्गीकरण करण्यात खात्याच्या दर्जाची खालीलप्रमाणे गणना करण्यात आली आहे : (कोटींमध्ये) अ.क्र. बँकेचे नाव ३०.६.२०१९ रोजी देणी इंडियन बँक ३०.०९.२०१८ च्या प्रभावापासून ३१.१२.२०१८ रोजी कमी दर्जाने प्रमाणित केलेले

एलसीबी मध्य मार्ग (ईएबी) २९.१२.२०१८ ऋणको कंपनीद्वारा झालेली कसूर लक्षात घेता, आरबीआयद्वारा नमूद केलेल्या मार्गदर्शक सूत्रांनुसार संचालकाचा भाग म्हणून बुद्धिपुरस्सर कसूरदार निश्चित करण्याच्या दृष्टीने १३.०५.२०२१ रोजी डब्ल्यूडीएससीद्वारा या प्रकरणाची तपासणी करण्यात आली होती. स्क्रीनिंग कमिटीद्वारा परीक्षण करण्यात आले होते की, संचालकांनी याखाली सविस्तररीत्या दिल्यानुसार विविध बुद्धिपुरस्सर/ अनियमितता/ कसूरपणा केलेला होता आणि तद्नुसार आरबीआयद्वारा नमूद

केलेल्या मार्गदर्शक सूत्रांनुसार बुद्धिपुरस्सर कसूरदार म्हणून वर्गीकरण करावयाच्या निकषांची पूर्तता होत आहे. अनियमितता/ कसूरपणा/ पुरावे स्क्रीनिंग कमिटीद्वारा निदर्शनास आणले आहेत आणि आरबीआयद्वारा नमूद केलेल्या मार्गदर्शक सूत्रांनुसार बुद्धिपुरस्सर कसूरदार म्हणून का घोषित करू नये याकरिता त्यांच्या सादरीकरणासाठी निलंबित संचालकांना फर्माविण्यास निदेशित करण्यात यावयाचे आहे : कारवाईचे कारणः निधीचा भिन्न व गैरवापर- २.२.१(ए), २.२.१(सी) व २.२.१(ई) व २.१.३(सी) यासह वाचलेल्या २.१.३(बी)

तारीख : १०.०२.२०२२ स्थळ : नवी दिल्ली

विलफूल डिफॉल्टर स्क्रीनिंग कमिटी (''डब्ल्यूडीएससी''

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ 🌉 🔝

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ ई-निविदा सूचना (स्विज चॅलेंजअंतर्गत) (द्वितीय वेळ निविदा) मेन पोर्टल : https://mahatenders.gov.in

उपमुख्य अधिकारी (पणन)/ मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र.२४०, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१ नोंदणीकृत निविदादारांकडून जाहिरात हक्क देण्याबाबत ऑनलाइन ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

ई-निविदा क्र.	जाहिरातीचे हक्क देणेबाबत अभिकर्ता निवड करणे	युनिटची संख्या	इसारा रक्कम	सुरक्षा अनामत रक्कम	
१	मुंबई मंडळाच्या मोकळ्या जागेवरती एकूण १०६ साइटला जाहिरातीचे हक्क देणेबाबत		रु. १०,००,०००/−	३ महिन्याचे निविदा रक्कम	

ऑनलाइन ई-निविदा वेळापत्रक

अ.क्र.	सूचना	दिनांक		
१.	निविदा प्रसिद्धी दिनांक	१८-०२-२०२२ दुपारी ३:३० पासून		
٦.	निविदा कागदपत्रे डाऊनलोड करावयाची तारीख	१८-०२-२०२२ दुपारी ३:३० पासून		
₹.	निविदा कागदपत्रे डाऊनलोड करावयाची शेवटची तारीख	०७-०३-२०२२ दुपारी २:३० पर्यंत		
٧.	पूर्वबोलीबाबत आक्षेप घेण्याची शेवटची तारीख	२२-०२-२०२२ दुपारी ५:३० पर्यंत		
ч.	पूर्वबोली बैठक	२३-०२-२०२२ दुपारी ३:०० वाजता		
ξ.	निविदा सादर करण्याची अंतिम तारीख (अंतिम मुदत)	०७-०३-२०२२ संध्या. ३:३० पर्यंत		
9.). कलानगर, वाद्रे (ई), मुंबई - ४०००५१ येथे तांत्रिक बोली ०८-०३-२०२२ दुपारी ४:०० वाजता उघडणे			
۷.	आर्थिक बोली उघडण्याची तारीख	यशस्वी बोलीधारकास स्वतंत्र कळविण्यात येईल		
۶.	वर्क ऑर्डर जारी करणे	आर्थिक बोली उघडल्यापासून ३० (तीस) दिवसांच्या आत		
	- i			

- संपूर्ण निविदा पद्धती ही ऑनलाइन स्वरूपाची ई-निविदा (स्विज चॅलेंजअंतर्गत) असल्याने दोन लिफाफा पद्धत राहील. त्याबाबतच्या सर्व सूचना, अटी व शर्ती https://mahatendres.gov.in व म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केल्या जातील.
- निविदाविषयीच्या अटी व शर्ती ह्या RFP मध्ये दिलेल्या आहे. सदर RFP ही https://mahatendres.gov.in या
- संकेतस्थळावरून अपलोड करू शकता. निविदा अर्जाची रक्कम तसेच इसारा रक्कम ऑनलाइन भरणे आवश्यक राहील.
- उपरोक्त कामाची तांत्रिक निविदा नंतर व आर्थिक बोलीचा दिनांक पात्र निविदाकाराला स्वतंत्रपणे https://mahatendres.gov.in या संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल. उपमुख्य अधिकारी (पणन)/ मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक, खोली क्र. २४०, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१ येथे निविदा उघडण्यात येतील.
- निविदाकारांनी ई-निविदेद्वारे अपलोड केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती तांत्रिक निविदा उघडण्याच्या वेळेस खातरजमा करण्याकरिता सादर करणे आवश्यक राहील.
- निविदाकारांकडे मान्यताप्राप्त प्राधिकरणाकडन मिळविलेले डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
- ७) निविदाकारांनी अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम, बँक गॅरंटी आणि इतर कागदपत्रे सादर करणेबाबत सविस्तर ई-निविदा तसेच RFP मधील सूचना पाहावी. निविदा डाऊनलोड करणे व ऑनलाइन सादर करणेबाबतची माहिती <u>https://mahatendres.gov.in</u> या
- संकेतस्थळावर आहे. मदतीसाठी क्रमांक ०२२६६४०५१२६. कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा अथवा आलेल्या निविदा नाकारण्याचा अधिकार मा. मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ यांचेकडे राहील.
 - स्वाक्षरी/-

उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,



ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याजदर | *फक्त सभासदांकरिता *नियम व अटी लागू



(मल्टी-स्टेट)

Reg. No. M.S.C.S./C.R./140/2002

महाराष्ट्र • कर्नाटक • गोवा • दिल्ली

TOLL FREE: 1800 212 4050

www.lokmanyasociety.org

संस्थापक - अध्यक्ष : श्री. किरण ठाकुर, सल्लागार संपादक, तरुण भारत, बेळगाव.

epaper loksatta om

दिनांक : १८ फेब्रुवारी २०२२

स्थळ : मुंबई



सीपीआरओ/ए/८२

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था



